### IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT GOREGOAN BORIVALI DIVISION DINDOSHI GOREGAON

BORIVALI DIVISION DINDOSHI GOREGAON
Commercial Sult INO. 983 OF 2022
anara Bank (Eretwine Syndicate Bank) A Body Corporate constituted under
Be Banking Companies (Aquisition & Tienstein of Under Takings) Act, 1970,
ving its Head Office at 112, J C Road, Bengaliur - 560002, and amongst
re places. A Branch Office at 1 Fastar Apartment Ground Floor, S. V. Road,
representation of the Company Company Commang K. C. Reddy,
Carlotter Proper Power of Attorney.

"PLAINTIFF
VERSUS

VERSUS

\*\*PLANTIFIC
VERSus

he forencon by the abovenamed Plaintiff for following reliefs.

Ji The Deliendan to Octobed and Doctomed to pay to the Plaintiff Bank a sum of Rs. 3,79,003 (Rupees Three Lakins Seventy, Nine Thousand Three Only) as per the particulars of Calain at "Esthibl: +" Priented Logsther with further interest at the rate of 10,05% p. a. with morthly rest plue 2% penal interest from the date of fling of the Sult till payment or realization;

b) for costs of this suit: and of the Plaintiff of the Sult till payment or realization;

c) for such further and other mileties as this Hon'ble Court may deem fit.

Dated this 27° day of September, 2022.

Said.

B. M. Gupta & Associates Advocates for the Plaintiff 315, Prem Niwas, RSC 32, Gorai - II, Borivali (West), Mumbai - 400 091.

PUBLIC NOTICE

Take Notice that on behalf of my clients, I am investigating the title of MR HIMAMSHU MADANLAL SHAM, residing at 12 Sandiatwood Society, Madanus Madanu

Mumbai City: In or towards East

Mumbai city:
On or towards East
On or towards East
On or towards West
Subject of Shapur Bi
Su

Dated this 7th day of October 2023 at Mumbai

Mr. Rahul Jain Advocate, High Court Flat No. 501, 5th Floor, I<sup>®</sup> Wing, Phoenix Tower, Dr. D. D. Sathe Marg, 457, S. V. P. Road, Mumbai - 400004 Mob: +91 98191 11968

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY SUMMARY SUIT NO 179 OF 2017 Under Order V, Rule.20 (1-A) of the code of Civil procedure, 1908)

State Bank of India, a corporation constituted under the state Bank of India, Act 1955, having their Head office at New Administrative Buildin office at New Administrative Building Madame cama road, Nariman Point, Mumbai- 400021. And having one of The Branch at Deonar Branch, Sion-Trombay Road, Govandi, Mumbai-88 MR. EKNATH ATMARAM PALAV

Age 60 years, Indian Inhabitant, Occu Business, residing at 2/2, Parshi Wadi N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400011. the Code of Civil

WHEREAS the abovenamed Plaintiff has instituted a suit in this Honourable C against you the abovenamed Defendant under Rule 2 of Order XXXVII of the C of Civil Procedure, 1908. ) That this Hon'ble Court may be pleased to pass a decree, directing the Defendan to pay to the Plaintiff a sum of Rs. 10,18,895=00 (Rupees Ten lacs Eighteet Thousand Eight Hundred and Nintey Five Only) as per the particulars of claim being Exhibit "K" to the Plaint along with interest @ 13.40%, per annum.

being z-most \*K to the Hamit along with interest #V 13-4/15, por annum. (b) That pending the hearing and final disposal of this suit, this Horbibe court be pleased to issue an order of Attachment Before Judgment of the Property of the Detendant or with this Horbibe Court and also attach any other properties and (c) Ad Interior previous interest of Classics (d) (b) be granted. (d) For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

e) For costs of the suit.

(e) For costs of the suit.

Vox are hereby, summond to cause an appearance to be entered for you, within ter days from the service hereof, in default where of the Plaintiffs will be entitled the are any line after the expiration of such then days to obtain a decree for the sum of Re any line after the expiration of such then days to obtain a decree for the sum of Re 10, 18,895-20 (Rupees Ten Lacs Eighteen Thousand Eight Hundred and Ninely Five Only and such sum as prayed for and costs, together with such interest, if any, at the Horbibe court may order.

If you cause an appearance to be entered for you, the Plaintiffs will there upon you a Summons for Judgment at the hearing of which you will be ent the Hon'ble court for leave to defend the Suit.

Leave to defend may be obtained if you satisfy the Hon'ble court by affida otherwise there is a defense to the suit on the merits or that it is reasonable that y should be allowed to defend the suit.

iven under my hand and the seal of this Hon'ble Court. ated this 6th day of October, 2023

sealer This 6th day of October 2023

Next dt. In this suit is 07/11/2023. Please check the status and nex date of this on the official web-site of the City Civil and Session cour



DELHI JAL BOARD: GOVT OF NCT OF DELH

ı	PRESS TENDER NOTICE NIT I NO.32/EEM/ACF,(M)-7/2023-24)					
S. N o.	Name of Work	Reserve price	EMD	Fee	Date of release of tender in eprocurement solution	Last date and time for download & RTGS through eprocurement solution
1.	Removal of contamination by replacement of water line in H. No. 99 and adjoining area of Sultan Pur Mazra Village in Sultanpur Mazra Constituency (AC-10) under EE(M> 10/ACE(MV7.(Re-invited)	.,,	57,700/-		04/10/2023/ 2023_DJB_ 248292_1	16/10/2023 upto 3:00 pm
						P.R.O. (WATER) EE (T) M-10



## Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.,

(Multi State Scheduled Bank)
Head Office: Ward No.12, House No.1, "Janata Bank Bhavan",
Main Road, Ichalkaranji - 416115 Dist. Kolhapur (M.S.).

## Notice of the Special General Meeting (For Members only)

## Agenda of the Meeting

- 01) To consider and approve the draft scheme of Merger/Amalgamation of Jawahar Sahakari Bank Ltd., Hupari into the Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd., and to send the recommendation to Reserve Bank of India for approval of the scheme.
- To accept and sanction the amendments to the bye-laws as proposed by the Hon'ble Board of Directors
- 03) To consider any other subject matter with the permission of the Chair.

Place: Ichalkaranji Mr. Sanjay B. Shirgave Chief Executive Officer

- In case there is no quorum present at 4.00 p.m., the meeting will be adjourned and the adjourned meeting due to want of quorum will be conducted on the same date and at the same place at 4.30 p.m. and the business before this meeting shall be transacted in that meeting insepective of quorum.
- The paper related to the business before the meeting can be inspected by the members at the bank's Head Office, Janata Bank Bhavan, Main Road, Ichalkaranji and branches on the working days between 10.30 a.m. to 5.00 p.m.
- Members are requested to submit their queries, if any, regarding the business to be transacted at this Specia General Meeting, in writing at the Banks Head Office, Janata Bank Bhavan, Main Road, Ichelkaranji upt 16/10/2023 on working days between 11.00 a.m. lot 4.00 p.m.
- The notice of Special General Meeting and Draft scheme of Merger/Amalgamation is published on the bank Head Office and bank's branches notice board as well as website (www.ijsbank.com) of the bank. The information pertaining to Special General Meeting has sent to the customers through SMS.
- 05. Members are requested to bring photo identity for the meeting.



## **AXIS FINANCE LIMITED**

(CIN U65921MH1995PLC212675)

### E-PUBLIC AUCTION-CUM-SALE NOTICE

Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Asent of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security Interest Act 2002 read with Provision Rule 9 (1) of Security rcement) Rules, 2002

(Enforcement) Rules, 2002.

(Enforcement) Rules, 2002.

(Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s, Guarantor/s and Mortgagor/s, that the below described immovable properties mortgaged / charged to Secured Creditor, the POSSESSION of which has been taken by the Authorised Officion of Aulis Finance timed, Secured Creditor, will be sold on "As IS WHERES", "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS", on 68th November, 2023 for recovery of Rs. 1,348,9686°, (Rupess One Crore Eight) Four Lace Eight) Nine Thousand Nine Hundred Sixty Eight Only) as on 03rd October, 2023 (amount of a so n the date of the demand notice dated 12th Junes, 2023 issued use 13(2) of SARFASSI Act — Rs. 1,360,5857/(Rupess One Crore Eight) Lack Five Thousand Sight Hundred Fifty Seven Only) with further interest at the contractual rates, along with default/poral interest and other charges etc. Ill final payment / realization from the Borrower' / Mortgagor / Caparantors, Le, 1) SAHEB JAGANNATH SINGH (Borrower/Mortgagor), (2) MANPREET KAUR (Co-Borrower), (hereinafter collectively referred to as "the Borrowers"). The Description of Assets, Reserve Price (RP), Earnest Money Deposit (EMD) and Details of Sale are as below:

## SCHEDULE - I

### Description of Immovable Secured Asset

All that Piece and Parcel of bearing Flat No. 2204, on the 22nd Floor, admeasuring 708 Sq. Ft. Carpet are equivalent to 850 Sq. Ft. Built-Up area, in the building namely "Versowa Andheri Tapsya" all that piece and parcel of Cluster Plot No. A27, IRSC-21, CT8 No. 1374/B (Part), Survey No. 120 (Pt.), Village-Versowa Taluka-Andheri & District-Mumbai, Maharashtra – 400053.

### SCHEDULE - II DETAILS OF E-AUCTION

Name of Borrower/ Mortgagor	Description of Property/s	Date & Time of e-Auction	Auction Sale Details:		Date & Time for Bid Submission
(1) SAHEB	As per			On:	
JÄGANNATH SINGH (Borrower &	SCHEDULE - I	06.11.2023 Time:	RP (Rs. in Figures)	RP (Rs. In Words)	03.11.2023 Before: 4:00 pm
Mortgagor) (2) MANPREET KAUR		From: 11.00 am to: 12.00 noon	1,95,58,500/-	Rupees One Crore Ninety-Five Lacs Fifty-Eight Thousand Five Hundred Only	4.00 pm
(Co-Borrower & Mortgagor)	(Co-Borrower & Mortgagor)		* Price below which the Flat /property/ will not be sold		
		each	Earnest Mone	y Deposit (EMD):	Contact Person
			EMD (10% of RP) (Rs. in Figures)	EMD (10% of RP) (Rs.in Words)	Details & Mob. Nos.:
			19,55,850/-	Rupees Nineteen Lacs Fifty-Five Thousand Eight Hundred Fifty Only	7718885589 Mr. Swapneil Tiwari: 9820063208
				nent Amount: pees One Lakh Only).	Ms. Radhika Agarwal 8604974201

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) /RULE 9 (1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002.

(ENFUNCEMENT) RULES 2002.

(ENFUNCEMENT) RULES 2002.

This may also be treated as notice under Rule §(s) and Rule §(1) of Security Interest (Enforcement) Rules 2002 to the borrower/s, guarantor/is and mortgagor/s of the said loan about the holding of E-Auction Sale on the above mentioned date.



## **Gillette India Limited**

Gillette India Limited

Cit. 128931MH1984PLC287130

Regd Office: - P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099

Tei: (91-22) 12826 6000; Fax: (91-22) 12826 7337;

Sub: Transfer of unclaimed dividend and equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (1EPF Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (1EPF Rules') notified by the Ministry of Corporate Affairs ("McA") on 28° February, 2017 and subsequent mendments, if any, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund Supense Account (TePF Suspense Account)" with one of the Depository Participants to be identified by the Investor Education and Protection Fund Authority (TEPF Authority, Vahering to the various requirements set out in the Rules, the Company is communicating individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority, with respect to the final dividend for financial year ended June 30, 2016, at their latest available address registered with the Company and has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to the DEMAT Account of the IEPF Authority, which nested to the DEMAT Account of the IEPF Authority on its website at in, p., com in case the Company does not receive any communication from the concerned shareholders and shares due to not other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in IEPF Rules, transfer the final dividend for financial year ended June 30, 2016 to the IEPF Authority by the alse shares with respect to such dividend to the DEMAT Account of the IEPF Authority b

For any queries on the subject matter, you may write to/contact the Company's Registrar and Share Transfer Agent, Mis MAS Services Limited, T-34, 2<sup>nd</sup> floor, Okhal Industrial Area, Phase II, New Delh – 110 020, Phone: 011-2638728 IRS, Fax 011-25887384, e-mail: investor@masserv.com and/or to the Company at abovementioned registered office.

Date: October 06,2023

Flavia Mach



CANARA BANK, VIRAR WEST II BRANCH, ADDRESS: SHOP NO 1 TO 5, SHOPPERS PLAZA LOKPRABHAT COMPLEX, AGASHI ROAD, BOLINJ, VIRAR WEST 401303

REF:15483/LEGAL/SARFAESI/09-2023 DATE: 22/09/2023

To,

RAHIM KARIM RAMANI
CO KARIM RAMANI
CO KARIM RAMANI
CO KARIM RAMANI
AT Thitada Socially Mig 1 Mihada ColonyA 7 Near Shandi Garden Mira Road Miumbai –401107
Property Address: Flat 203, 2nd Floor, B Wing Type A1, Bldg No. 6(Shraddha), Amuri Residenor, Village Saravali,
Near Deep Education Canpus, Saravali, Paghar –401501
Subject: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF
PRIANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002)
READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002AS AMENDED FROM TIME TO TIME.

ON THE CONTRACT OF THE CONTRACT

Sir, The undersigned being the authorized Officer of Canara bank, VIRAR WEST II(I)P CODE – 15483) branch (hereinalize referred to as "the secured creditor", appointed under the Securitization and Reconstruction financial Assets and Enforcement of Security interest Act, 2000, (hereinafter referred as the "Act") do heneby issue this notice to you as under: That RAHM IARAHR RAMAN(i)prenianiter referred to as "THE BORROWER") has availed credit facility facilities stated in Schedula A herounder and has entered into the security agreements in tievour of secured creditor. With examining he said ender facilities, you have expressly understand not repay the loam amounts in accordance with the

avaling the said coefficience, you have expressly undorsteen for pay the loss amounts in accordance with the timers and conditions of the above method agreements for credit facilities up to the time of RS. 293,000.000 (Rupess TWENTY NINE LAKIS AND FIFTY THOUSANDS Chij) and RS. 2,67,218-(Rupess TWO LAKIS (SIXTY HOUSANDS TWO HUNGRED EIGHTEEN ONLY) with interest thereon. You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B breunder. However, from last few morths the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become regular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrows.

However, from last few months, the operation and conduct of the said financial assistance i credit facilities have become regular. The books of account maintained by the secured assets shows that the failably of the borrower lowards the secured creditor as on date amounts to Rs. 32,69.315.60+(RUPEES THIRTY TWO LAKHS SUTY). In Most THOUSANDS NINE HUNDRED FIFTEEN RUPEES AND SUTY PARSES SOMITY, the details of which logother with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower having falled to beep up with the terms of the above said greener in cleaning the does of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said greener in cleaning the does of the secured credit within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said greener of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the data is Non-Performing Asset (NPA) as on 17.09 2022 in a conscionance with the directive significance is stated to the secured creditor was constrained to classify the data is Non-Performing Asset (NPA) as on 17.09 2022 in a conscionance with the directive significance is stated to the secured creditor was constrained to classify the data of the secured creditor was constrained to the secured creditor was constrained to the secured creditor was constrained to the significance of the secured creditor was constrained to the secured cred

the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 32,69,915.60 (RUPEES THIRTY TWO LAKHS SIXTY MINE THOUSANDS NINE HUNDRED FIFTEEN RUPEES AND SIXTY AISES ONLY) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terr bitice under Sec. 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed un ction (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousne

13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub secti the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secure

In addition to desict may take records to other times of the lockway inseasures to records in secured section. 
Jail Take Prossession of the secured seas of the Bornwer/Colyanartor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured sease!

b) Take over the management of the business of the bornwer including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset:

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the bornwer is held as security for the debt;

Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the bornwer which is relatable to the Action for the form of the sale of the business of the bornwer which is relatable to the Action for the thing the provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.

secured assets.

You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrowerf Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further torought to your notice had any contravention of this statutory injunction/restrain, as provided under they asked ask, as an offere and iffor any reason, the secured assets asked released on it in the norting your business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor, in this regard put shall have been been proportionated out any other cityles or remotes when they are the secured creditor, and they are the secured creditor may be useful considerable to the secured creditor may be useful calculating further demands for the sums found the and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.

comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of no-compliance, furth laction will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

SCHEDULE A						
II	FACILITY/IES	AVAILED	BY	THE	BORRO	W

	[DE IAILS OF	CREDIT FACILITITIES AVAILED I	DI INE	DOKKOW	ENJ
SERIAL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	SANCTION		AMOUNT
1	160001087183	HOUSING LOAN			RS. 29,50,000/-
2	164002726920	HL SECURE	10/1	0/2022	RS. 2,67,218/-
	SCHEDULE B [DETAILS OF SECURITY ASSETS]				
SL. NO.		MOVABLE		NAME OF	THE TITLE HOLDER
		IMMOVABLE			
		SHRADDHA), AMRUTRESIDENCY EAR DEEP EDUCATION CAMPUS,	CY		HIM KARIM RAMANI

	[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]						
SL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	LIABILITY WITH INTEREST AS ON DATE	RATE OF INTERES			
1	160001087183	HOUSING LOAN	Rs. 30,07,750.60/-	9.20%			
2	164002726920	HI SECURE	Rs 2 62 165/-	9.50%			

## NOTICE Shri Suvarnaraju Soloman Medapati a

member of the Mahatma Phule Nagar "A SRA Co-operative Housing Society Ltd., having address at Backbay Reclamation III, Free Press Journal Road, Nariman Point Mumbai - 400021 and holding Flat No. 427 in the building of the society, died on 19.09.2019 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt within the manne provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 7 P.M. to 8 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Mahatma Phule Nagar "A" SRA Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary

समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

दिनांक: ०६.१०.२०२३

ठिकाण: आरएसीपीसी, बेलापु

गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

Place: Mumba Date: 07,10,2023

## Public Notice

Notice is hereby given that Mr.

Mohammed Yunus Shaikh was

member of the Pink Rose Co-op.

Hsg. Soc. Ltd, holding five fully paid

up shares of Rs. Fifty each

numbered 151 to 155 both inclusive,

certificate no. 31 dated 23-01-2015

of shop no. C-3, And holding five

fully paid up shares of Rs. Fifty each

numbered 171 to 175 both inclusive,

certificate no. 37 dated 25-03-2015

of Garage No. B-1 & B-2, both at

Pink Rose CHS Ltd', at Plot No-541

TPS-III, M. M. C. Rd. Mahim (West)

Mumbai-400 016. The said member

died on 27-04-2021 intestate. On

behalf the said member Mrs.

Parveen Yunus Shaikh, wife of late

Mohammed Yunus Shaikh wish to

get membership. The society,

undersigned hereby invites claims

or objections from any other heir/s or

claimant/s or objector/s for the

transfer of the said shares and

interest of the deceased member in

the property of the society in the

name of Mrs. Parveen Yunus Shaikh

within a period of 15 days from the

publication of this notice with a

copies of proofs to support the

claims/objections. If no

claims/objections are received

within the period prescribed here,

the same shall be waived and then

society shall be at the liberty to

transfer the shares of the deceased

in the name of his wife, provided

under the bye laws of the Society.

Pink Rose Co-op. Hsg. Soc. Ltd;

Mahim, (West), Mumbai-400 016.

The Secretary/ Chairman

Date-6/10/2023

**TSBI भारतीय स्टेट बैंक** किसकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी बेलापूर रेत्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. आबासो यशवंत जाधव,** (१) ए-२०१, तुलसी मंगल

कोहौसो., प्लॉट क्र.५१, सेक्टर-१२, उसव चौकजवळ, खारघर-४१०२१०, (२) फ्लॅट क्र.३०२, ३रा मजल

ए विंग, इमारत क्र.३, शिवानी हेरिटेज, सर्व्हे क्र.२८, हिस्सा क्र.३, विले आस्ते, ता. पनवेल, जि. रायगड, (३

घर क्र.३४, पेठ वॉर्ड, बेलवडे खुर्द, ता. पाटण, जि. सातारा, (खाते क्र.गृहकर्ज-३६७१,७७५३४४६/३६७९७८१,७५३ यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते २५.०९.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्

ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना पाठविण्यात आली होती, ती ना

थकबाकी रक्कम: दिनांक २५.०९.२०२३ रोजी देय रक्कम रू.३५,८७,६२५.०० (रुपये पस्तीस लाख सत्त्याऐंश

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग् असल्यास

यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी

अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटं इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्य

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभू

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, ए विंग, इमारत क्र.३, शिवानी हेरिटेज, सर्व्हे क्र.२८, हिस्सा क्र.३,

विले आस्ते, ता. पनवेल, जि. रायगड

**हजार सहाशे पंचवीस फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती माधुरी नितीन चोगले** व **श्री. नितीन** <mark>अनंत चोगले</mark> यांनी सदर फ्लॅट <mark>श्रीमती कोमल गुल सेतपाल</mark> यांच्यांकडून खरेदी केले आहे. जर कोणा त्यक्तीस याबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास, परिरक्षा, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना ४०१/ए, अमरनगर कोहौसो, सासमिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० येथे सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसात दस्तावेजी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेचे नियोजित व्यवहार अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझ्या अशिलाकडून पुर्ण केले जातील आणि दावा असल्यास त्याग केले आहे असे समजले जाईल.

जाहीर सूचना

वर संदर्भीत फ्लॅटची अनुसुची

फ्लॅट क्र.१४५२, क्षेत्रफळ ६२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, इमारत क्र.५८, सदर को-ऑपरेटिव्र हौसिंग सोसायटी लि., जमीन प्लॉट कॅडेस्ट्रल सर्व्हे क्र.५, माहिम विभाग आणि एम.आय.जी. कॉलनी, आदर्श नगर, वरळी, नोंदणी जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेसह एकत्रित एम.आय.जी आदर्श नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.द्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.१५२ अंतर्गत अनुक्रमांक ७५६ ते ७६० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले ५ शेअर्स.

श्रीमती नयना संकेत ठाकु दिनांक: ७ ऑक्टोबर, २०२३ ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय

### न्यायालय कक्ष क्र. ०२ माननीय बॉम्बे शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी येथील बोरीवली विभाग

वाणिज्यिक दावा क्र. २४८/२०२१ यनियन बँक ऑफ इंडिया इँकिंग कंपन्या (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण) जायदा, १९७० अन्वये स्थापित **बॅ**किंग कंपनी **मुख्य कार्यालयः** २३९, विधानभवन मार्ग, मुंबई ४०० ०२१ -शाखा कार्यालय - लिंक रोड मार्वे शाखा, पत्ता दुकान क्र. १, २, ३ आणि ४ अग्रवाल इन्फिनिटी हाईट्स, ऑर्लेम, सीटीएस १४९/बी मार्वे, गलाड (प), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०६४. द्वारे - श्री. दीपंक गुप्ता, वरि. शाखा व्यवस्थापक वय - २९ वर्षे, पेशाः नोकरी )... अर्जदार विरुद्ध . श्री. भरत किशोर शाह (प्रोप्रा.) मे. भरत दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स वय - ३७ वर्षे, पेशाः नोकरी पत्ता - ६/ए, कुंज विहार बजाज रोड, खोखा मार्केट, शिव दर्शन डेअरी समोर, वेलेपार्ले (प), मुंबई - ४०००६८, महाराष्ट्र. . श्री. रिमा विजय पाटणे (जामीनदार) ात्ता - १४/१४, चरम कन्स्ट्रक्शन चाळ, दळवी रोड, मुंबई, महाराष्ट्र . प्रतिवादी

नोंद घ्यावी की, सदर न्यायालय हे उपरोल्लेखित अर्जदारांद्वारे खालील अनुतोषांकरिता सन्माननीय एच.एच.जे. कोराम-एच.एच.जे. श्रीमती व्ही. डी. इंगळे, पीठासीन न्यायालय कक्ष क्र. ०२ यांच्या समक्ष दे. ०७.१२.२०२३ रोजी स. ११.०० वा. स्थानांतरित करण्यात येईलः अर्जदाराने विनंती केली आहे की:

अ) प्रतिवादींना त्यांच्या व्यवसायाच्या कारणास्तव अग्रीम मंजूर केलेली असल्याकारणाने, दिवाणी प्रक्रिया संकेत, १९०८ च्या कलम ३४ च्या संबंधात प्रतिवादींनी **रु. ४,१८,१२२.४८/- (रुपये चार लाख** <mark>अठरा हजार एकशे बावीस व पैसे अट्टेचाळीस मात्र)</mark> व त्यासह ९.५०% द.सा. दराने पुढील व्याजासह दे. ०१.१२.२०१९ पासूनची मासिक शिल्लक आणि दावा दाखल केल्यापासून निवाड्यापर्यंत साध्या दर ात्तवावर २% दराने दंडात्मक व्याज आणि त्यानंतर निवाड्याच्या दिनांकापासून भरणा करेपर्यंत त्याच राने पुढील व्याज एवढी रक्कम भरणा करावी.

ब) सदर माननीय न्यायालयाने वेळ निश्चित करावी, ज्यादरम्यान प्रतिवादींना संयुक्तपणे आणि/िकंव न्वतंत्रपणे सदर देय रक्कम वरील विनंती (अ) च्या शर्तींमध्ये भरणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि असे न केल्यास, अर्जदाराच्या विविध प्रतिभूती असलेल्या प्रतिवादींच्या परिशिष्ट केमध्ये अधिक ापशीलवारपणे वर्णन केलेल्या सदर जंगम मालमत्ता, खाजगी करार आणि/किंवा जाहीर लिलावाद्वारे वेक्री करण्याची प्रक्रिया सूरू केली जाईल आणि वरील विनंती (अ)मध्ये प्रमाणित केलेली त्यांची देणी पूर्ण करण्याकरिता अर्जदार बँकेकडे जमा करण्यात येईल.

-. क) अशा विक्री आणि वसुलीमध्ये जर कमतरता आढळल्यास प्रतिवादीविरुद्ध अशा कमतरतेच्या मर्यादेमध्ये वैयक्तिक हुकूम पारित करावी.

इ) प्रतिवादीस त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत धारप न्लेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लकीसह सर्व संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्तांचे संपूर्ण पशील दर्शविणाऱ्या प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपातील यादी बनविण्याचे आणि ती सदर माननीय न्यायालय जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.

ई) सदर माननीय न्यायालयाने प्रतिवादींनी वरील विनंत्यांच्या दृष्टीने प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात जमा . करावयाच्या त्यांच्या वैयक्तिक बावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लक व त्यांबी धारण केलेले अन्य प्राप्य गोष्टींसह सर्व संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत.

फ) प्रतिवादींना निर्देश देण्यात यावेत की, त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या खटल्याचा खर्च प्रदान करावा. ग) तसेच सदर खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे जे आवश्यक असतील असे अन्य व पुढील अनुतोष

देनांक ०३ ऑक्टोबर, २०२३

शिक्का

निबंधकाकरिता, शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, मुंबई

गनंदकुमार आर. सिंग कान क्र. १० सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, नालासोपारा (पू), ता. वसई, न. पालघर, महाराष्ट्र ४०१२०९. मोबा.-९६१९६०३३२०. anandsingh253@gmail.com

श्री भरत किशोर शाह (प्रोप्रा.) मे. भरत दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

## माननीय शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, हिंडोशी, गोरेगाव येथे

प्राधिकृत अधिकार्र

स्टेट बँक ऑफ इंडिया

वाणिज्यिक सारांश दावा क्र. २८०/२०२२ युनियन बँक ऑफ इंडिया बॅंकिंग कंपन्या (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण) कायदा, १९७० अन्वये स्थापित बॅंकिंग कंपनी **मुख्य कार्यालयः** २३९, विधानभवन मार्ग, मुंबई ४०० ०२१ आणि शाखा कार्यालयः दुकान क्र. बी-१, २, ३, स्प्रिंग टाईम सीएचएस लि., ३ रा गोळीबार रोड, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००५५, महाराष्ट्र द्वारे - **श्री. मनोज सुंदरलाल हर्मा**, शाखा व्यवस्थापक वय - ४० वर्षे, पेशाः नोकरी मोबाईल क्र. ८०८०७२४३१९ )... अर्जदार ईमेल आयडी - santacruzeast@unionbankofindia.bank विरुद्ध मे. सत्गुरू कृपा दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स सज्ञान, पेशाः व्यवसाय.

मोबाईल - ४०००६७. महाराष्ट मोबाईल क्र. ९७०२२६७३३४ नोंद घ्यावी की, सदर न्यायालय हे उपरोल्लेखित अर्जदारांद्वारे खालील अनुतोषांकरिता सन्माननी एच.एच.जे. कोराम-एच.एच.जे. श्रीमती व्ही. डी. इंगळे, पीठासीन न्यायालय कक्ष क्र. ०२ यांच्या समक्ष दि. १३.१२.२०२३ रोजी स. ११.०० वा. स्थानांतरित करण्यात येईलः

आर-९५. श्री. सिद्धिविनायक सोसायटी. भाबरेक. चारकोप. कांद्रिवली पश्चिम.

अर्जदाराने विनंती केली आहे की: अ) प्रतिवादी आणि २ यांना हुकूम आणि आदेश देण्यात यावा की, प्रतिवादींना त्यांनी रु. ४,५५,८५४.१४/ **(रुपये चार लाख पंचावन्न हजार आढशे चौपन्न व पैसे चौदा मात्र)** व त्यासह ९.८५% द.सा. दराने पुढीव व्याजासह निवाड्यापर्यंत मासिक शिल्लक आणि त्यानंतर निवाड्याच्या दिनांकापासून भरणा करेपर्यंत

करारात्मक दराने पुढील व्याज एवढी रक्कम भरणा करावी. ब) सदर माननीय न्यायालयाने वेळ निश्चित करावी, ज्यादरम्यान प्रतिवादींना संयुक्तपणे आणि/किंव स्वतंत्रपणे सदर देय रक्कम वरील विनंती (अ) च्या शर्तींमध्ये भरणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत

क) अशा विक्री आणि वसुलीमध्ये जर कमतरता आढळल्यास प्रतिवादीविरुद्ध अशा कमतरतेच्य मर्यादेमध्ये वैयक्तिक हुकूम पारित करावी.

s) प्रतिवादीस त्यांच्या वैयक्तिक बावे आणि/किंवा संयक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लकीसह सर्वे संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्तांचे संपूर .. तपशील दर्शविणाऱ्या प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपातील यादी ब्रमविण्याचे आणि ती सदर माननीय न्यायालयाकः जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.

ई) सदर माननीय न्यायालयाने प्रतिवादींनी वरील विनंत्यांच्या दृष्टीने प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात जम करावयाच्या त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लक व त्यांनी धारण केलेले अन्य प्राप्य गोष्टींसह सर्व संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत.

फ) प्रतिवादींना निर्देश देण्यात यावेत की, त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या खटल्याचा खर्च प्रदान करावा ग) तसेच सदर खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे जे आवश्यक असतील असे अन्य पुढील अनुतोष.

दिनांक **३ ऑक्टोबर, २०२३** 

आणि असे न केल्यास.

निबंधक करिता शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, मुंबई

दुकान क्र. १० सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, नालासोपारा (पू), ता. वसई जि. पालघर, महाराष्ट्र ४०१२०९. मोबा.-९६१९६०३३२०. anandsingh253@gmail.com

श्री. सत्गुरू कृपा दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, प्रोप्रा. श्री. कमलेश चौरसिया

## मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

(महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक) म्हाडा

ई-निविदा सूचना

कार्यकारी अभियंता (शहर) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३९, चौथा मजला, गृहनिर्माण भवन वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ (दुरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४८४) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय किंवा निमशासकीय नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकूण ८ कामाकरिता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत ई-निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेत स्थळावर https://mahatenders.gov.in वर उपलब्ध असतील. निविदा विक्री **दिनांक ०९.१०.२०२३ दुपारी १.०० पासून दिनांक १६.१०.२०२३ सायंकाळी ५.३५ पर्यंत** राहील. निविद सुचनेबाबत शुद्धिपत्रक/बदल असल्यास फक्त https://mahatenders.gov.in संकेतस्थळावर प्रकाशित केले जाहीत. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता

(शहर)/मु.झो.सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे. म्हाडा : गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

CPRO/A/679

कार्यकारी अभियंता(प.) मुं.झो.सु.मंडळ, मुंबई

# अल्टिमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड

लिलाव विक्री सूचना

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता २०१६ च्या कलम ३५.(१)(एफ) अंतर्गत, भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड (परिसमापन प्रक्रिया) विनियम २०१६ च्या सहवाचिता नियमन ३३, मोठ्या प्रमाणावर जनतेला सूचित केले जाते की कंपनीच्या मालमत्तेचा ई लिलाव खाली नमूद केल्याप्रमाणे येथे नमूद केले जाईल.

ı				6/	
अ. मालमत्ता पत्ता व ठिकाण		राखीव किंमत	इरठे रक्कम		
	क्र.			(खकम रू.मध्ये)	(रक्कम रू.मध्ये)
	2	व्यवसायिक कार्यालये	कार्यालय क्र.१,२,३ व ४, ९व्या मजल्यावर, सोलारिस इमारत, डी-विंग,एल ॲण्ड टी गेट क्र.६ समोर, साकी विहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२	४,२५,00,000	४२,२५,०००

ई-लिलावाची तारीख आणि वेळ : **दि.२३.१०.२०२३ रोजी दु.३:०० ते सायं.५:००वा. पर्यंत** इरठे जमा करण्याची तारीख आणि वेळ : दि.२१.१०.२०२३ रोजी सायं. ६:००वा. पर्यंत केवायसी कागदपत्रे सादर करण्याची तारीख आणि वेळ: **दि.१८.१०.२०२३ रोजी सायं.६.००वा. पर्यंत** ई-लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

१. ई-लिलाव जसे आहे तिथे आधारावर आणि जसे आहे तसे आधारावर आयोजित केले जात आहे आणि ऑनलाइन आयोजित केले जाईल. लिलाव परिसमापकाच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार वेब पोर्टल www.auctionfocus.in द्वारे आयोजित केले जाईल. ही ई-लिलाव सूचना संपूर्ण ई-लिलाव दस्तऐवजाच्य संयोगाने वाचली जाईल ज्यामध्ये मालमत्तेचा तपशील, ई-लिलाव बोली फॉर्म, घोषणा आणि उपक्रम, ई-लिला विक्रीच्या सामान्य अटी व शर्ती आहेत ज्या मोबाइलवर संपर्क साधून उपलब्ध केल्या जातील. पे.+९१ ७५०७७९०५१, ईमेल आयडी: liquidation.ultimofabrics@gmail.com सोमवार ते शुक्रवार कामकाजाच्य वेळेत आणि www.auctionfocus.in या वेबसाइटवर आवश्यक असल्यास वेळोवेळी अपडेट/दुरुस्ती केर्ल जाऊ शकते.

२. उपरोक्त मालमत्तेचा वास्तविक ताबा कंपनीच्या परिसमापकाच्या क्षमतेमध्ये कमी स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीकः आहे.खरेदीदार लागू मुद्रांक शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि आनुषंगिक आणि इतर शुल्क, असल्यास ते सहन करेल.जीएसटी प्रचलित दरांनुसार लागू होईल.

३. मुंबई येथे देय असलेल्या अल्टिमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे मसुद्याद्वारे देय रक्कम जमा केली जाईल ४. आमच्या सर्वोत्कृष्ट माहितीनुसार आणि खाली स्वाक्षरी केलेल्यांची माहिती, मालमत्तेवर कोणताही भार नाही तथापि. इच्छक बोलीदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील बोजांबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी लिलावाची जाहिरात अधोस्वाक्षरी करणार्यांची कोणतीही वचनबद्धता किंवा प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. शिवाय, जाहिरात कोणत्याही प्रकारे प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर दस्तऐवज किंवा कंपनीच्य ालमत्तेच्या विक्रीसाठी ऑफरचे पत्र आहे असे मानले जाणार नाही.

दिनांक: ०७.१०.२०२३ ठिकाणः नागपूर मृद्ला क्लेटस ब्रॉडी-अल्टिमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे परिसमाप आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी/पी-०१७०२/२०१९-२०२०/१२६८१

नोंदणीकृत पत्ता-फ्लॅट क्र.ए-४०३, सिल्व्ह इस्टेट अपार्टमेंट, मनीष नगर, नागपूर-४४००१४

यूनियन बैंक Union Bank

सार्थक हाईटस्, हनुमान मंदिरा समोर, शालिमार बेकरी लेन, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१.

ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **युनियन** वैंक ऑफ इंडिया, सार्थक हाईटस्, हनुमान मंदिरा समोर, शालिमार बेकरी लेन, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००६१ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या . अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २५.०४.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मार्गणी सूचनेनुसार कर्जदार श्री. दर्शन भोलानाथ शर्मा (कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.०९,०७,९५५.३६ (रुपये नऊ लाख सात हजार नऊशे पंचावन्न आणि पैसे छत्तीस फक्त) तसेच पुढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेच ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ९ अन्वये **०६ ऑक्टोबर,** २०२३ रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसः कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन** बँक ऑफ इंडिया यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.०९,०७,९५५.३६ (रुपये नऊ लाख सात हजार नऊशे पंचावन्न आणि पैसे छत्तीस फक्त) त्यावरील व्याज जमा करावे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

निवासी फ्लॅट/अपार्टमेंट जागा क्र.१०३ (१ रूम किचन (लहान) समाविष्ट), क्षेत्रफळ २८३ चौ.फु. विक्रीयोग्य क्षेत्र, तत्सम २१८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र अर्थात (२०.२५ चौ.मी.), १ला मजला, इमारत/ब्लॉक क्र.एसएस-३, सुभाष गृह कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात गृह प्रकल्प, गट क्र.१०७/१ ते १०७/७, गट क्र.११० व १३२, प्लॉट क्र.७ व ८, गाव बेटेगाव् तालुका पालघर, जिल्हा पालघर (पुर्वीचा जिल्हा ठाणे-४०१५०१) येथील मालमत्तेचे सर्वे भाग व खंड.

प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मेहमुद अमीरअली लादिवाला** यांनी खालील नमुद मालमत्तेचे मालव म्सल्याचा दावा केला आहे आणि माझे अशील अर्थात <mark>निखील व्ही. तुलस्यान</mark> यांच्याकडे सदर मालमत्ता विक्री करु इच्छित असून यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे

अनुक्रमांक बीडीआर१०-१०१७६-२००९ अंतर्गत नोंद दिनांक १२.११.२००९ रोजीच्या विक्री करारनामा अंतर्गत **श्री. धोंडीया नारायण प्रधान** (विक्रेता) यांनी खाली नमुद केलेली मालमत्ता **१) श्रीमती** शेहनाझ अमीरअली लादिवाला व २) मेहमुद अमीरअली लादिवाला (खरेदीदार) यांच्याकडे विक्री

शेहनाझ अमीरअली लादिवाला यांचे ०३.०६.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात अनुक्रमांक बीडीआर-१५-११०७४-२०१२ अंतर्गत नोंद दिनांक २७.०९.२०१२ रोजीचे अंतिम इच्छापत्र व मृत्युपत्र आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा **मेहमुद अमीरअली लादिवाला** हे त्यांच्या मृत्युच्या वेळी मस्लिम वारमा कायद्यानमार एकमेव कायदेशीर वारमदार आहेत. दिनांक २७.०९ २०१२ रोजीच्या सदर इच्छापत्रानुसार **शेहनाझ अमीरअली लादिवाला** यांनी त्यांचे संपुर्ण शेअर्स त्यांचा मुलगा **मेहमुद अमीरअली लादिवाला** यास दिले आहेत.

तद्नुसार पाम कोर्ट के कोहौसोलि. यांनी **मेहमुद अमीरअली लादिवाला** यांचया एकमेव नावे खाली नमुद केलेल्या मालमत्तेबाबतचे भागप्रमाणपत्र क्र.०५७ हस्तांतर केले

जर कोणा व्यक्तीस/मयताचे कायदेशीर वारसदारांना मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्ष किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय अर्थात <mark>ॲडव्होकेट नेविल छेडा, द्वारा छेडा ॲण्ड असोसिएटस</mark> दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ . बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा सल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि याकरिता मी किंवा माझे अशील जबाबदार असणार नाहीत. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

ालकीत्वावरील निवासी जागा फ्लॅट क्र.**८०७**, क्षेत्रफळ ४२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ८वा मजला**, पाम** कोर्ट कॉम्प्लेक्सची के इमारत, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.१४०६ए/३/८, गाव मालाड, तालका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मंबई उपनगर येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि **पाम कोर्ट के को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड**, नोंद क्र.एमयएम/डब्ल्य-पी/एचएसजी/टीसी/१३१६३/२००५-२००६ दिनांक २०.१०.२००५ धारक जात सोसायटीदारे नोंदीत भागप्रमाणपत्र क्र.०५७ अंतर्गत अनक्रमांक २८१ ते २८५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.१०.२०२३

सही/- नेविल छेडा वकील. उच्च न्यायालय

## जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९. दर.:(९१-२२) २८२६६०००, फॅक्स:(९१-२२) २८२६७३३७, वेबसाईट: in.pg.com, ई-मेल: investorgil.im@pg.com

## विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे दावा न केलेले लाभांश व समभागांचे हस्तांतरण.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, (आयईपीएफ नियम) च्या तरतूदीनुसार दिनांक २८ फेब्रुवारी, २०१७ रोजी सहकार मंत्रालयाद्वारे सुचित (एमसीए) प्रमाणे कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ प्राधिकरण) द्वारे दिलेले डिपॉझिटरी सहभागीदारपैकी एकाकडे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी गुढ खाते (आयईपीएफ गुढ खाते) यांच्या नावे ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता भागधारकांद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशसंदर्भात सर्व शेअर्स हस्तांतरण करणे आवश्यक आहे. नियमात नमुद विविध आवश्यकतानुसार ३० जून, २०१६ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशाबाबत कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना कंपनीकडे नोंद उपलब्ध पत्त्यावर वैयक्तीक पत्रव्यवहार केलेला आहे आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणासाठी देय शेअर्स आणि अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील in.pg.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून १५ डिसेंबर, २०२३ किंवा विस्तारीत अशा तारखेपर्यंत कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास खालीलप्रमाणे आयईपीएफ अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ अधिनियमात विहितप्रमाणे देय तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीद्वारे आयईपीएफ अधिनियमाच्या आवश्यकतांची पुर्तता करताना शेअर्स हस्तांतरीत केले जातील:

संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, अशा हस्तांतरणानंतर त्यांना आयईपीएफ अधिनियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून सदर शेअर्ससह लाभांशावर दावा करता येईल. वर नमुदप्रमाणे हस्तांतरीत शेअर्स व सदर दावा न केलेले लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

वरील प्रकरणात काही प्रश्न असल्यास तुम्ही कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. मास सर्विसेस लिमिटेड, टी-३४, २रा मजला, ओखला इंडस्ट्रीयल एरिया, फेज २, नवी दिल्ली-१९००२०, द्र::0११-२६३८७२८१/८२, फॅक्स:0११-२६३८७३८४, ई-मेल: investor@masserv.com वर आणि/किंवा कंपनीचे वर नमुद नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळवावे/संपर्क करावा.

दिनांकः ०६ ऑक्टोबर, २०२३ ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अरुण श्रीनिवार

हुन्नरगिकर व श्रीमती सुरेखा ए. हुन्नरगिकर यांच्य

. गावे असलेले मंदाकिनी को–ऑप. हौसिंग सोसायर्ट

लि.चे अनुक्रमांक ३६ ते ४० (दोन्हीसह) धारक प

सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.ए-।

हरवले आहे आणि मंदाकिनी को-ऑप. हौसिंग

प्रोसायटी लि. या सोसायटीकडे दय्यम भागप्रमाणपः

वितरणासाठी अर्ज करण्यात आला आहे. जर

कोणासही दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षे

असल्यास त्यांनी मंदाकिनी को-ऑप. हौसिंग

सोसायटी लि.च्या सचिवाकडे, बालराजेश्वर रोड

मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८० येथे सदर सूचन

ठिकाण: मुंबई । दिनांक: ०७.१०.२०२३

**PUBLIC NOTICE** 

BHRAMPRAKASH OMPRAKASH

TAKE NOTICE that my client

BHRAMPRAKASH KHANNA are

tending to purchase Flat No. 47, 3rd

Floor, Building No. **A6/16**, Jolly Jeevan, CHS Ltd, Jeevan Bima Nagar, Borivali (W) Mumbai-400103, (hereinafter called the

SAID FLAT) from (1) DINAZ NAOZER
MANEKSHA and (2) ARMAITY G.

MISTRY, along with shares and interest in the capital of the society covered under

Share Certificate No.46 distinctive Nos

226 to 230 (both inclusive) with clea and marketable title free from al

f Any person/claimants having objectio

or claim by way of sale, exchange

nortgage, charge, gift, trust, maintenance

nheritance, possession, lease ,lien

tenancy, license, easement or otherwis etc., of whatsoever nature may contact t

the undersigned Advocate Mr. N.F

Pandey, at Bhandarkar Bhavan, Cour

Lane. Borivali (W). Mumbai-400092

within **15 days** from the date of publication of this notice, failing which the

of this notice, failing which the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or

Advocate Mr. N. R. Pandey

Date: 07/10/202

encumbrances.

abandoned.

प्रकाशन तारखेपासन १५ दिवसात कळवावे.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता सही / - फ्लेविआ मचाडो कंपनी सचिव





मालमत्ता वसूली व्यवस्थापन शाखा : २१, विणा चेंबर्स, मेझानिन मजला, दलाल स्ट्रिट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ, फोर्ट, मुंबई–४००००१, महा.

ई-लिलाव विक्री सूचना (सरफायसी कायदा अंतर्गत) सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ३० दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना.

सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद संबंधित कर्जदार व जामिनदारांकडून युनियन बँक ऑफ इंडिया (प्रतिभूत ानको) यांची देय रक्कम वसुलीकरिता प्रतिभूत धनकोकडे तारण/अधिभार असलेल्या खालील स्थावर मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्यात इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे **ताबा** घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद केलेल्या तारखेला **जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे आणि कोणत्यार्ह आधाराशिवाय या तत्त्वावर दिनांक १६.११.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.५.००** वा. देय रक्कम वसूल करण्याकरिता. राखीव किंमत आणि इरठे ठेव रक्कम देखील येथे नमूद केल्या आहेत. राखीव किंमत आणि बयाण रक्कम खाली नमूद केल्याप्रमाणे असेल, विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशीलांसाठी, कृपया युनियन बँक ऑफ इंडिया (प्रतिभूत कर्जदार) वेबसाइटवर प्रदान केलेल्या दुव्याचा संदर्भ घ्या म्हणजे www.unionbankofindia.co.in बोलीदार https://www.ibapi.in या वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात. दि.१६.११.२०२३ रोजी www.mstcecommerce.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन ई–लिलावाद्वारे नमूद केलेल्या मालमतांची संबंधित . च्या खात्यातील संबंधित रक्कम तसेच व्याज आणि इतर खर्चाच्या वसुलीसाठी विक्री केली जाईल.

ऑनलाईन ई-लिलाव	https://www.mstcecommerce.com वेबसाईट द्वारे.
लेलावाची तारीख आणि	। वेळ : १६ नोव्हेंबर, २०२३ रोजी द.१२.००वा. ते साय ०५.००वा.

लॉट क्र.	अ) कर्जदाराचे नाव, ब) शाखेचे नाव, क) मालमत्तेचे वर्णन, ड) मालकाचे नाव	अ) आरक्षित मूल्य रु. ब) इसारा रक्षम रु.	देय ऋण संपर्क व्यक्ती व मोबा.क्र. निरीक्षणाची तारीख/वेळ	अधिभार, ताबा: सांकेतिक/ वास्तविक
१	अ) क्राइस्ट सोसायटी च्या मे. द न्यू टेस्टामेंट चर्च ब) मालमत्ता पुनर्प्राप्ती व्यवस्थापन शाखा क) जमीन आणि इमारतीचे सर्व भाग व खंड आणि सर्व पायाभूत सुविधा एस.क्र.४१/ए/१, ४१/१/२ आणि ४१/ १/३, गाव-तळेगाव, तालुका-अहमवपूर, जिल्हा-लातूर. (एकूण जमीन क्षेत्र ३९००० ची. मीटर) ङ) श्री.जीवनकुमार रामराव महेवाड आणि कै. हणमंत नरसण्णा चेपुरे.	अ)ह.२२,७२,००,०००/- ब) ह.२,७२,२०,०००/-	देय रक्कम  इ.२१,३१,८०,७२८.५४ (रूपये एकवीस कोटी एकतीस लाख ऐंशी हजार सातशे अड्डावीस आणि पैसे चौऱ्याऐंशी फक्त) अधिक त्यावरील पुढील व्याज दि.०१.०७.२०२३ पासून लागू व्याजाचे दर, शुल्क व भार	अज्ञात / ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>
2	अ) क्राइस्ट सोसायटी च्या मे. द न्यू टेस्टामेंट चर्च ब) मालमत्ता पुनर्प्राप्ती व्यवस्थापन शाखा क) फ्लॅट क्र.३०१, तिसरा मजला, मालवणी सागर सम्राट कोहाँसोलि, प्लॉट क्र.१६ आरएससी-२, सन्हें क्र.२६३ (भाग), सीटीएस क्र.६ए (भाग), गावः मालवणी, म्हाडा लेआउट, मालवणी, मालाड (५), मुंबई-४०० ०९५ (बिल्ट अप क्षेत्रः ६६९ ची. फूट. (विक्री करारानुसार) कार्पेट क्षेत्रः ५७७ ची. फूट. (मागनुसार). ड) श्री.जीवनकुमार रामराव महेवाड आणि सौ. सोनी प्रिया जीवनकुमार महेवाड.	স) হ.৬০,२५,০০০/- ব) হ.৬,০२,५০০/-	आजच्या तारखेपर्यंत.  श्री.सुर्येश्वर  एम.क्र. ७५८८४ ८५११११ श्री.शैलेश कुमार सिंग  एम.क्र.८०५२११३९०९ १५.११.२०२३/ स.१०.००वा. ते दु.०१.००वा.	अज्ञात / ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>
34	अ) क्राइस्ट सोसायटी च्या मे. द न्यू रेस्टामेंट चर्च ब) मालमत्ता पुनर्प्राप्ती व्यवस्थापन शाखा क) फ्लॅटक्र.६०४, ६वा मजला, मालवणी साई दर्शन कोहौसोलि, प्लॉट क्र.४५ आरएससी-५, सीटीएस क्र.३५२५, गाव: मालवणी, म्हाडा लेआउट, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५ (बिल्ट अप क्षेत्र: ७७८.७८ चौ.फूट. (विक्री करारानुसार) कार्पेट क्षेत्र: ५९५ चौ.फू. (मापानुसार). ड) श्रीमती संतोषप्रिया हरी प्रसाद नायडू	अ)रु.८१,७८,०००/- ब) रु.८,१७,८००/-		अज्ञात / ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>
8	अ) मे. साई श्रध्या गारमेंट्स ब) मालमत्ता पुनर्प्राप्ती व्यवस्थापन शाखा क) जमिन व इमारत बांधकामित एस.क. २९९ (भाग), एच.क. २ए, साईबाबा मंदिर जवळ, जमिन क्षेत्र ४४८० ची.मी., गाव- सोनाले, भिवंडी, ठाणे-४२९३०२. ड) श्री. गाजानन राघो हरड, श्री. राघो पी. हरड, सी. काळूबाई एम. मसाने, श्री. बळीराम पी. हरड, श्री. लक्ष्मण पी. हरड, श्री. राम पी. हरड, सी. नागूबाई एम. म्हान्ने आणि कु. शिल्पा जी. हरड	अ)ह. २,६७,४१,०००/- ब)ह. २६,७४,१००/-	देय रक्कम	अज्ञात / ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>

ई-लिलावात भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्ती आणि इतर तपशीलांसाठी बोलीदारांनी बँकेच्या www.unionbankofindia.co.in वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली आहे. बिडर सर्व्हिस प्रोव्हायडर इंडियन बँक्स ऑक्शन प्रॉपटींज इन्फॉर्मेशन 'आयबीएपीआय) पोर्टलच्या www.ibapi.in वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात. ऑनलाइन लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांकडे वैध ई-ोल आयडी असणे आवश्यक आहे. विक्रीच्या अटी व शर्ती सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या तरतुर्दीनुसार काटेकोरपणे असतील

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ (६) / नियम ९(१) अंतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) / नियम ९ (१) अंतर्गत ई-लिलाव विक्रीच्या होल्डिंगबद्दल या कर्जदारांना आणि जामिनदारांना नोटीस म्हणून देखील मानले जाऊ शकते. वर नमूद केलेली तारीख. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया प्रदान केलेल्या दुव्याचा संदर्भ घ्या जसे की

www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in, www.mstcecommerce.com ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक: ०७.१०.२०२३

